

# महिला शोधकांना सलाम!

## स्टेफनी क्वोलेक

केवलार, 1966, अमेरिका

मी रॉबिनहुड आहे!



मला भीती  
दाखवू नका. मी  
केवलारचं जाकीट  
घातलंय.



केवलार हा अत्यंत मजबूत प्लास्टिक पदार्थ आहे. तो रेडियल टायर, चाकू आणि हजारो लोकांचे जाव वाचवणारी बुलेटप्रुफ जाकिटे बनवण्यासाठी वापरतात.

## राणी लीझू

रेशीम, 3200 ई. पू. चीन

रेशमाच्या या  
कोषापासून  
धागा बनव.

आणि त्याचं  
श्रेय राणीला या!



प्राचीन काळी महिला शोधक  
बनण्यासाठी राणी असणे फायदेशीर  
ठरत असे.

## ब्युलाह हेन्नी

बटण दाबा, छत्री उघडा आणि इतर  
अनेक शोध, 1912-1970, अमेरिका

ब्युलाह छत्रीत  
आपण भिजणार  
नाही.



ब्युलाहच्या नावे 49 पेटंट आहेत.  
तिला "लेडी एडिसन" म्हणतात.

## मेलिट्टा बेंट्झ

काँफी फिल्टर पेपर, 1908, जर्मनी

आता मला काँफीचा  
गाळ प्यावा लागणार  
नाही.



याचं पेटंट का  
घेत नाहीस?

## साराह ई. गूडे

फोल्डिंग कॅबिनेट पलंग, 1885, अमेरिका

आम्हाला  
पलंगावर  
झोपायचंय.

हो बाळा, हे  
शेवटचं पत्र  
लिहिते.



आपल्या शोधाचे अमेरिकी पेटंट  
मिळवणारी साराह ही पहिली आफ्रिकी-  
अमेरिकी महिला होती.

## आयमे बॉल

केशर टिकवण्याची पद्धत, 1637, इंग्लंड

केशराच्या फुलांचा पंकेसर  
काढा आणि त्यांना औषधी  
द्रव्यात ठेवा.



सोड ते केशर!  
आधी मला  
हाडूक दे  
खायला.

आयमे बॉल ही विधवा होती. स्वतःचे  
पेटंट मिळवणारी ती पहिली महिला  
होती.

## रेबेका चिंग

पोटातील जंत मारणारी गोळी

ते चुळबूळ करतायत  
तुमच्या पोटात!

ते  
वळवळतायत



चिंगच्या  
गोळीने ते  
ठीक होतील.

बऱ्याच  
लोकांच्या  
पोटात जंत  
होतात.



## रोझ मिख्तोम

टेडी बिअर, 1902, अमेरिका

तुम्ही मधमाशी नाही, मी तुमचा आहात का? अध्यक्ष आहे.



## मार्गारेट स्टाइफ

टेडी बिअर, 1902, जर्मनी

तुमच्यासाठी, आण्टी! याचं छानसं उशीसारखं खेळणं बनवता येईल.



रोझ आणि मार्गारेट या दोघींना टेडी बिअरच्या शोधाचे श्रेय जाते. रोझने आपल्या टेडी बिअरचे नाव अमेरिकी अध्यक्ष टेडी रुझवेल्ट यांच्यावरून ठेवले. कारण त्यांनी एका अस्वलाच्या पिल्लाला गोळी मारण्यास नकार दिला होता. मार्गारेटला तिच्या भाच्याच्या चित्रावरून टेडी बिअरची कल्पना सूचली होती

## साराह मॅथर

पाणबुडी दुर्बीण आणि दिवा

1845 आणि 1870, अमेरिका

हे घाणेरडे बार्नाकल! माझ्याकडे साराह मॅथरचा टेलिस्कोप असता तर!



## अॅन मूर

स्नग्ली, 1969, अमेरिका

त्याचं म्हणणं आहे, "मला एक स्नग्ली पाहिजे." ऊ! ऊ!



पश्चिम आफ्रिकेत जाऊन आल्यावर अॅनने स्नग्लीची निर्मिती केली.

## इसाबेला कुनिओ

लाकडी ठोकळ्यावर कोरीवकाम, 1200, इटली

आपण अलेक्झांडरच्या युद्धाची चित्रं कोरू लोकांदावर आणि मग शाईत बुडवून त्यांची छपाई करू. पण त्यांचं श्रेय मलाच मिळायला हवं. कारण मी मुलगा आहे.



इसाबेलाने आपला जुळा भाऊ अलेक्ससोबत छपाईकामाचा पहिला लाकडी ठोकळा बनवला असावा.

## मेरी अँडरसन

विंडशील्ड व्हायपर, 1903, अमेरिका

मला विंडशील्ड व्हायपर बनवलं पाहिजे.

पूसत राहा!



## सोफिया बर्नाकल

हेल्टर-स्केल्टर मनोरंजक राइड, 1907, इंग्लंड

व्वा! भज्जा!



व्वा!

झूम!

सुरक्षित आहे ना?

मी पण बसणार.

एक पैशात राइड